


Anoop Naichu Supplementry



Tuesday, September 14, 2010
6:16:59 PM

Original
नोंदणी 39 म.
Regn. 39 M

पावती

पावती क्र. : 9369

गावाचे नाव खारघर

दिनांक 14/09/2010

दस्तऐवजाचा अनुक्रमांक एवल3 - 09102 - 2010

दस्ता ऐवजाचा प्रकार मारारनामा

सादर करणाराचे नाव: अनुप नायडु - -

नोंदणी फी	-	2960.00
नक्कल (अ. 11(1)), पृष्ठांकनाथी नक्कल (अ. 11(2)), रुजवात (अ. 12) व छायाचित्रण (अ. 13) -> एकत्रित फी (20)	-	400.00
एकूण रु.		3360.00

आपणास हा दस्त अंदाजे 6:31PM ह्या वेळेस मिळेल

~~hawoj~~
दुरुप निबंधक
१६ दु. नि. पनवेल ३

बाजार मुल्य: 264264 रु. मोबदला: 295300 रु.

भरलेले मुद्रांक शुल्क: 17800 रु.

देयकाचा प्रकार : डीडी/धनाकर्षाहारे;

बँकेचे नाव व पत्ता: युनियन बँक,

डीडी/धनाकर्ष क्रमांक: 000000, रकम: 20000 रु., दिनांक: 08/09/2010

अनुप नायडु
मु. नं. ३३६०.००

लिपिबंध

दुरुप निबंधक, पनवेल-३



दस्तावेज क्रमांक व वर्ष: 9102/2010

Tuesday, September 14, 2010
6:18:28 PM

दुय्यम निबंधक: सह पु.नि.पनवेल 3

नॉदणी 63 म.

Regn. 63 m e

सूची क्र. दोन INDEX NO. II

गावाचे नाव : खारघर

- (1) विलेखाचा प्रकार, मोबदल्याचे स्वरूप करारनामा व बाजारभाव (भाडेपट्ट्याच्या बाबतील पट्टाकार आकारणी टैली की पट्टेदार ते नमूद करावे) मोबदला रु. 295,300.00
बा.भा. रु. 254,264.00
- (2) भू-मापन, पोटहिस्ता व घरक्रमांक (असल्यास) (1) वर्णना सदनिका क्र 1503, पंधरावा व सोळावा मजला, ए विंग, प्लॉट नं 57, सेक्टर 20, टिपिन्स बिल्डींग, खारघर ता पनवेल जि रायगड ** 150 चौ फुट टेरेस
- (3) क्षेत्रफल (1)
- (4) आकारणी किंवा जुडी देण्यात आसेल तेव्हा (1)
- (5) दस्तावेज करून देण्या-या पक्षकाराचे व संपूर्ण पत्ता नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादीचे नाव व संपूर्ण पत्ता (1) में / क्रेप्टीव्ह इटरप्रायजेस लॉफे भागीदार विठ्ठल जे घोषडा - ; घर/प्लॉट नं. से 7, खारघर ; गल्ली/रस्ता: - ; ईमारतीचे नाव: - ; ईमारत नं: - ; पेठ/वसाहत: - ; शहर/गाव: - ; तालुका: - ; पिन: - ; पॅन नम्बर: -
- (6) दस्तावेज करून घेण्या-या पक्षकाराचे नाव व संपूर्ण पत्ता किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, वादीचे नाव व संपूर्ण पत्ता (1) अनुप नायडु - ; घर/प्लॉट नं: से 20, खारघर ; गल्ली/रस्ता: - ; ईमारतीचे नाव: - ; ईमारत नं: - ; पेठ/वसाहत: - ; शहर/गाव: - ; तालुका: - ; पिन: - ; पॅन नम्बर: -
(2) राधिका नायडु - ; घर/प्लॉट नं: -/- ; गल्ली/रस्ता: - ; ईमारतीचे नाव: - ; ईमारत नं: - ; पेठ/वसाहत: - ; शहर/गाव: - ; तालुका: - ; पिन: - ; पॅन नम्बर: -
- (7) दिनांक करून दिल्याचा 09/09/2010
- (8) नोंदणीचा 14/09/2010
- (9) अनुक्रमांक, खंड व पृष्ठ 9102 /2010
- (10) बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क रु 17728.00
- (11) बाजारभावाप्रमाणे नोंदणी रु 2960.00
- (12) शंसा

shaw
दुय्यम निबंधक, पनवेल-
(वर्ग-२)



E902 No
92 + 2 = 20

08-09-2010

***** Not Over INR. 2,960.00 *****

PAY JOINT SUB-REGISTRAR OFFICE PANVEL

को या आदेशानुसार OR ORDER

रुपये RUPEES Two Thousand Nine Hundred Sixty only अर्थात् को
₹.Rs.*****2,960.00

कुते यूनियन बैंक ऑफ इंडिया For Union Bank of India

यूनियन बैंक Union Bank
of India
KHAERGHAR of India
(554634)

Mohammed
Authorised Signatories



UBIN0554634

4000261131

प न ल - ३	
E902	२०१०
7	120

ग्राहकाची प्रत / Customer Copy
PUNJAB & MAHARASHTRA CO-OP. BANK LTD.
 (MULTI-STATE SCHEDULED BANK)
 पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्रा को-ऑप. बँक लि.
 (मल्टीस्टेट शेड्यूल बँक)

शाखा/Branch दिनांक/Date 5/9/10
 मुद्रांक शुल्क/Stamp Duty रु./Rs. 17800/-
 सेवा आकारणी शुल्क/रु.
 Service Charges / Rs. 10/-
 No. of Documents 1
 एकूण / Total रु./Rs. 17810/-
 अक्षरी रकमे/Amount in Words Seventeen
Thousand Eight
Hundred Ten Rupees
 मुद्रांक शुल्क भरणाऱ्याचे नाव/Name of Stamp
 Duty Paying Party, Anoop Naik
 पॅन नं./Pan No. _____
 पत्ता/Address & Tel. No. 3832978
SEC-20-1chonghor
nsaimb
 समोरच्या पक्षाकरिताचे नाव/Name of Counter Party
M/s. Creative Enterprises
 व्यवहाराच्या उद्देशाने कारण/Purpose of Transaction -
Supplementary Agreement
 घनादेश/प ओईरच्या काढला आहे/लघुविक्रीचे नाव
 व शाखा / Name of the Drawee Bank & Branch
 डी.डी. पे आईर चेक नं.
 D.O. / P.O. / Cheque No. if any _____
 Sign. of Purchaser [Signature]
 रोखपाल/ Cashier अधिकार्याची सही
 Authorised Signatory
 मुद्रांक केलेले दस्तऐवज वेळोवेळी घेताना ही
 पापती आणणे आवश्यक आहे /This counterfoil
 has to be presented at the time of delivery of
 stamped documents.



प व ल - 3	
2902	2010
2/20	



*SUPPLEMENTARY AGREEMENT IN CONTINUATION
TO AGREEMENT FOR SALE DTD. 31ST DECEMBER, 2009
CUM RECTIFICATION DEED*

Handwritten signature
GURRACHAND S. CHAVAN
E-102

THIS ARTICLE OF AGREEMENT is made and entered into at Kharghar, Navi Mumbai, on this 9th day of September, 2010.

Handwritten mark

BY AND BETWEEN

Handwritten signature: Radhika
Handwritten signature: M. L. Chitambar

M/S. CREATIVE ENTERPRISES, a Partnership Firm, constituted under The Provision of The Indian Partnership Act. 1932, having its registered office at 22/23, Crystal Plaza, Sector-7, Kharghar, Navi Mumbai, Tal. Panvel, Dist. Raigad, hereinafter referred to as "THE DEVELOPERS" (which expression shall unless it be repugnant to the context or meaning thereof be deemed to mean and include its present & future partners, their respective heirs, representative & successors and assigns) of the ONE PART.

Handwritten mark

पानवेल - ७
२२/२३ क्रिस्टल प्लाजा
१२/०९/२०१०

Handwritten signature: M. L. Chitambar

99218
162084
RA.00178004-P85
SEP 08 2
11

AND


MR. ANOOP NAIDU & MRS. RADHIKA NAIDU, both adults, Indian Inhabitants, residing at Flat No.506, "A" Wing, Twins CHS. Ltd., Sector-20, Plot No.57, Sector-20, Kharghar, Navi Mumbai, Tal. Panvel & Dist. Raigad hereinafter called as "THE PURCHASER" (which expression shall, unless it be repugnant to the context or meaning thereof be deemed to include her heirs, successors, executors, administrators & permitted assigns) of the OTHER PART.

WHEREAS by execution of Agreement For Sale dtd.31st December, 2009 the Developers M/S. CREATIVE ENTERPRISES (Partnership Firm) has sold out Pent House/Flat No.1503, on 15th & 16th Floor, in "A" Wing, admeasuring about 1387.40 sq.ft. [128.34 sq.mtrs.] carpet and built-up area admeasuring about [154.73 sq.mtrs.] and chargeable adjoining terrace built-up area (admeasuring about 168 sq.ft. i.e. 15.61 sq.mtrs.) in the Building known as "TWINS", situated at Plot No. 57, Sector-20, Kharghar, Navi Mumbai, Tal. Panvel, Dist. Raigad and the same is registered with the concerned Sub Registrar of Assurances Panvel-3 under Registration Sr. No. PVL-3/00522/2010, dtd.16th January, 2010.

AND WHEREAS on the completion of construction work of building and obtaining of Occupancy Certificate and before taking over of the possession of aforesaid Pent House/Flat while taking of measurement of the Open Terrace the area of Open Terrace is increased by 150 sq.ft. and total area of Chargeable Terrace is now admeasuring 318 sq.ft. built-up instead of 168 sq.ft. built-up.

AND WHEREAS Developers hereby agree to sell & assign all their right, title, interest in the increase Open Rooftop Terrace area 150 sq.ft. in favour of Party of Other Part against the payment of additional amount of sale consideration of Rs.2,95,300/- [Rupees Two Lacs Ninety Five Thousand Three Hundred Only] to the party of the other part.

AND WHEREAS the Party of Other Part hereby agrees to purchase, acquire the said additional area of Rooftop Open Terrace adjoining and



AND WHEREAS on going through the Agreement for Sale dtd. 31st December, 2009 its observed and came to the knowledge that due to oversight and typographical mistake on Registration Page No.7, Line No.4 of Para No.3, Page No.9, Line No.1 of Para No.3, Page No.34. Line No.1 of Schedule of Property & Page No.36, Line No.6 of Receipt of the said Principal Agreement for Sale its written as **Duplex**. Whereas both the parties hereby agreed to rectify the said mistake and same to be read and rectified as **Pent House**.


AND WHEREAS to record the change in area of Open Terrace and rectification to the Agreement for Sale parties hereto are desirous of recording and reducing into writing the terms & conditions of the agreement for transfer of rights, title and interest in the said Pent House.

NOW BY THESE PRESENTS WITNESSETH AND IT IS HEREBY AGREED BY AND BETWEEN THE PARTIES HERETO AS FOLLOWS:

(1) The Developers, Party of One Part hereby on receiving additional amount of sale consideration of Rs Rs.2,95,300/- [Rupees Two Lacs Ninety Five Thousand Three Hundred Only] in account of increased chargeable area of Terrace adm. 150 sq.ft. on the Rooftop of the Pent House No.1503, "A" Wing, in the Building known as TWINS, situated at Plot No. 57, Sector-20, Kharghar, Navi Mumbai, Tal. Panvel, Dist. Raigad. The said amount is paid by the Purchaser to the Developer on execution of these present. Receipt for the same doth hereby admit, acknowledged & enclosed hercinafter separately.

(2) By executing this Supplementary Agreement the interest in the said Rooftop area of Open Terrace is sold out, assigned in favour of Party of Other Part.

(3) That the Pent House wrongly written as Duplex in Registration Page No.7, Line No.4 of Para No.3, Page No.9, Line No.1 of Para No.3, Page No.34, Line No.1 of Schedule of Property & Page No.36, Line No.6 of Receipt of the said Principal Agreement for Sale and the same is hereby rectified and to be read as Pent House in all the future communications.



{4} That as varied, modified and rectified in the manner and to the extent as aforesaid, this agreement will be the part and parcel of the Principal Agreement and the principal agreement shall remain binding on the parties hereto and shall be remain in full force and effect.

The Developer and the Purchaser both have agreed to the terms and conditions mentioned in this agreement and are willing to execute the same.

IN WITNESS WHEREOF the parties hereto have presented to set and subscribed their respective hands on this agreement, the year first hereinabove written.



SIGNED AND DELIVERED by the
Within named "BUILDERS"
M/S. CREATIVE ENTERPRISES

Income Tax Permanent A/C. No. AAEFC 2081R
through its authorized Partner

MR. VITHAL J. CHOPDA
Income Tax Permanent A/C. No. _____

in the presence of ...

Dr. Prakash Yadav
Plot No. 57, Sec-20
Kharjpur



SIGNED AND DELIVERED by the
Within named "THE LESSEE/LICENSEE"

MR. ANOOP NAIDU

Income Tax Permanent A/C. No. ABTPN1958J

MRS. RADHIKA NAIDU

Income Tax Permanent A/C. No. _____

in the presence of ...

प व न - ३
२१०२ २०२०
६ १२०

Anoop


Radhika



RECEIPT

Date: 9 / 9 / 2010

Received from MR. ANOOP NAIDU & MRS. RADHIKA NAIDU, Purchasers a sum of Rs.2,95,300/- [Rupees Two Lacs Ninety Five Thousand Three Hundred Only] being the full & final payment in account of sale of increased area of Rooftop Open terrace adm. 150 sq.ft. of Pent House No.1503, on 15th & 16th Floor, in ~~the~~ ^{the} ~~Wing~~ adm. 1387.40 sq.ft. [128.34 sq.mtr.] carpet and ~~built up area~~ ^{adm.} 1664.88 sq.ft. [154.73 sq.mtr.] and adjoining ~~to~~ ^{adm.} 168 sq.ft. built-up, in the Building known as "TWINS", situated at Plot No. 57, Sector-20, Kharghar, Navi Mumbai, Tal. Panvel, Dist. Raigad. The said payment made as under:



Sr. No.	Date	Cheque No.	Drawn on	Amount
1	10/9/2010	036405	STANDARD CHARTERS	155300/-
2	10/9/2010	230969	HDFC BANK LTD.	140000/-
3				
Total Rs.				2,95,300/-

WE SAY RECEIVED
Rs.2,95,300/-

Signature

M/S. CREATIVE ENTERPRISES

through its authorized Partner

MR. VITHAL J. CHOPDA.

Signature

प व ल - ३

२७०२०१०

७ / १०

217
 0902-020
 H H H H

Handwritten signature and notes in the top right corner.

Handwritten text: 7968500 रु. मी. मी. 70000000 रु. 461000 रु. मी. मी. 70000000 रु.

Handwritten text: Hold

Handwritten text: 12:39 PM

31040.00
 30000.00
 140.00



Handwritten text: मी. मी. 70000000 रु.

Handwritten text: मी. मी. 70000000 रु.

Handwritten text: मी. मी. 70000000 रु.


Handwritten text: मी. मी. 70000000 रु.

Original
 मी. मी. 70000000 रु.
 मी. मी. 70000000 रु.

मी. मी. 70000000 रु.

12:35:17 PM
 Sunday, January 16, 2010





दस्तावेजांक नं. वर्ष: 522/2010

Sunday, January 16, 2010

10:11:23 AM

दुय्यम निबंधक: राह दु.नि.पनवेल 3

फॉर्म 63 B

Regn. 63 m.c.

सूची क्र. दोन INDEX NO. II

गावाचे नाव: खारघर

(1) विलेखाचा प्रकार, मोबदल्याचे स्वरूप करारनामा व बाजारभाव (भाटेपट्ट्याच्या बाबतीत घट्टाकार आकारणी देतो की पट्टेदार तो नमूद करावे) मोबदला रु. 7,000,000.00 वा.भा. रु. 7,968,500.00

(2) भू-भाषण, घोटहिस्ता व घरक्रमांक (असल्यास) (1) वर्णन: विभागाचे नांव - खारघर, उप विभाग क्र. - 20/20 *** सदनिका क्र.1503, पंधरावा व सोळावा मजला, ए विंग, फ्लॉट नं. 57, सेक्टर 20, स्टिपन्स बिल्डींग, खारघर ता पनवेल जि रायगड *** 154.73 चौमी विल्टअप + 15.61 चौमी टेरेस

(3) क्षेत्रफळ (1)

(4) मालकी किंवा नुकी देण्यात असेल तेव्हा (1)

(5) दस्तावेज करून देण्या-या पक्षकाराचे व संपूर्ण पत्ता नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादीचे नाव व संपूर्ण पत्ता (1) मे/ किराडीकर एन्टरप्रायझेस सर्व्हे भागीदार विहल जे घोषडा - -; घर/फ्लॉट नं: 22/23, ग्लोबल व्हिला, सेक्टर 20, खारघर ता पनवेल; गल्ली/रस्ता: -; ईमारतीचे नाव: -; ईमारत नं: -; पेट/वसाहत: -; शहर/गाव: -; तालुका: -; पिन: -; पॅन नम्बर: एएईएएसी209।आर.

(6) दस्तावेज करून घेण्या-या पक्षकाराचे नाव व संपूर्ण पत्ता किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, वादीचे नाव व संपूर्ण पत्ता (1) अनुपनाथ घोर/फ्लॉटनं: सदनिका क्र. 505, टिपीन, को-ऑप ही सोसायटी, फ्लॉट नं 57, सेक्टर 20, ए विंग, खारघर; गल्ली/रस्ता: -; ईमारतीचे नाव: -; ईमारत नं: -; पेट/वसाहत: -; शहर/गाव: -; तालुका: -; पिन: -; पॅन नम्बर: -; (2) शशिका नायड घोर/फ्लॉटनं: -; गल्ली/रस्ता: -; ईमारतीचे नाव: -; ईमारत नं: -; पेट/वसाहत: -; शहर/गाव: -; तालुका: -; पिन: -; पॅन नम्बर: form 60

(7) दिनांक करून दिल्याचा 31/12/2009

(8) नोंदणीचा 16/01/2010

(9) अनुक्रमांक, खंड व पृष्ठ 522/2010

(10) बाजारभावाप्रमाणे भूदांक शुल्क रु. 40710.00

(11) बाजारभावाप्रमाणे नोंदणी रु. 30000.00

(12) शेरा



Handwritten signature
दुय्यम निबंधक, पनवेल-३
(वर्ग-२)

प न व न - ३
२९०२-२०१०
२१/२०



सिडको

हर व औद्योगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र) मर्यादित

दफ्तरी कार्यालय
'निल', दुसरा मजला, नरीमन पॉइंट,
बॉम्बे - ४०० ०२१.
दुरध्वनी : (स्वागत कक्ष) ००-९१-२२-५६५० ०९००
००-९१-२२-५६५० ०९२८
फॅक्स : ००-९१-२२-२२०२ २५०९ / ५६५० ०९३३

मुख्य कार्यालय
'सिडको' भवन, सी.बी.डी., बेलापुर,
नवी मुंबई - ४०० ६१४.
दुरध्वनी : ००-९१-२२-५५९९ ८१००
फॅक्स : ००-९१-२२-५५९९ ८१६६

दर्शन क्र.: CIDCO/BPI/ATPOI/620

दिनांक : 29/3/2007

To,

M/s Creative Enterprises,
22/23, Crystal Plaza, Sector-07, Kharghar
NAVI MUMBAI

Sub :- Occupancy Certificate for Residential Building on
Plot No.57, Sector -20 at Kharghar (125 Scheme)
Navi Mumbai.

Ref :- 1) Your architect's letter dated 19/10/2006, 20/02/2007 &
29/03/2007

2) IDC (100%) paid of Rs. 69,50,860/- vide challan
no. 89252, dtd. 05/10/2004 for amount Rs. 35,00,000/- &
vide challan no. 108307, dtd. 20/03/2007 for amount
Rs. 34,50,860/-



Dear Sir,

Please find enclosed herewith the necessary Occupancy Certificate for
Residential Building on above mentioned plot alongwith as built drawings duly
approved.

Thanking you,

Yours faithfully,

प व ल - ३
२९०२१०१०
१४ / २०

(N.S.Swami) 29/03/07
Additional Town Planning Officer
Navi Mumbai & Khopta

10 Copy

REF. NO. C/10/166

CITY & INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION OF MAHARASHTRA LTD.

COMMENCEMENT CERTIFICATE

Permission is hereby granted under section-45 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Maharashtra XXIV) of 1966 to M/s - Creative Enterprises.

Plot No. 57 Road No. — Sector 20 Node Kharghar CE of Navi Mumbai. As per the approved plans and subject to the following conditions for the development work of the proposed Residential Bldg. (G+16) str.

Resi. BUA = 9063.152 m² ; Comm. BUA = 1352.789 m²

Total BUA = 10,421.941 m²

(Nos. of Residential Units 153 Nos. of Commercial units 48)


1. This Certificate is liable to be revoked by the Corporation if :-

- 1(a) The development work in respect of which permission certificate is not carried out or the use thereof is not in accordance with the Sanctioned plans.
- 1(b) Any of the conditions subject to which the same is granted or any of the restrictions imposed upon by the Corporation is contravened.
- 1(c) The Managing Director is satisfied that the same is obtained by the applicant through fraud or misrepresentation and the applicant and/or any person deriving title under him, in such an event shall be deemed to have carried out the development work in contravention of section-43 or 45 of the Maharashtra Regional and Town Planning Act-1966.



2. The applicant shall :

- 2(a) Give a notice to the Corporation for completion of development work upto plinth level, atleast 7 days before the commencement of the further work.
- 2(b) Give written notice to the Corporation regarding completion of the work.
- 2(c) Obtain Occupancy Certificate from the Corporation.
- 2(d) Permit authorised officers of the Corporation to enter the building or premises for which the permission has been granted, at any time for the purpose of ensuring the building control Regulations and conditions of this certificate.



3. The structural design, building materials, installations, electrical installations etc. Shall be in accordance with the provision (except for provision in respect of floor area ratio) as prescribed in the National Building Code or and / or GDCRs - 1975 in force.

4. The Certificate shall remain valid for period of 1 year from the date of its issue, thereafter revalidation of the same shall be done in accordance with provision of Section-43 of MRTP Act-1966 and as per regulation no.16.1(2) of the GDCRs - 1975.

11. As per the notification dtd. 14th September 1999 and amendment on 27th August 2003, issued by Ministry of Environment & Forest (MOEF), Govt. of India and as per Circular issued by Urban Development Deptt., Govt. of Maharashtra, vide No. FAR/102004/160/P.No.27/UD-20, dtd. 27/02/2004, for all Buildings following additional condition shall apply :

The Owners /Developer shall use Fly Ash bricks or blocks or tiles or clay fly ash bricks or cement fly ash bricks or blocks or similar products or a combination of aggregate of them to the extent of 100% (by volume) of the total bricks, blocks & tiles as the case may be in their construction activity


C.C. TO: ARCHITECT

Yistavar

C.C. TO: Separately to :

1. MTD
2. CUC
3. EE(NIR/PNL/KLMDRON)
4. EE(WS)

Hby
ADDL. TOWN PLANNING OFFICER
Navi Mumbai & Khairati



APPROVAL STAMP OF CIDCO

AS-BUILT DRAWING

Approved subject to the conditions mentioned

in this office letter No. C/100/0

ATPO/ 6/8/88 dtd. 29/03/07

S. S. N. M. M. V.
Additional Town Planning Officer,
CIDCO of Maharashtra Ltd.
4th Floor, Rajgad Bhavan,
Sector 11, C.B.D. Belapur, New Mumbai


Shroter,

M. M. M. M.

K. M. M. M.



पत्रक - 3
९१०२-०१०
११/१२०



TERRACE FLOOR PLAN

प व ल - ३	
ए१०२	३०१०
१६	१२०

Kulkarni

IDENTITY CARD



Ajeet Singh & Associates
(Advocates & Legal Consultants)

Name : NILESH KOLI
Date of Birth : 01/06/1979
Designation : Office Co-Ordinator

N. Koli
Signature

A. Singh
Aut. Sign.

17, 1st Floor, Sai Chamber, Plot No. 44, Sector 11,
C.B.D. Belapur, Navi Mumbai - 400614
Tel. (O) 022-27576142 • E-mail : ajeet_advocate@yahoo.co.in



प व ल - ३
६७०२/२०२०
१६/२०

आयकर विभाग
INCOME TAX DEPARTMENT



भारत सरकार
GOVT. OF INDIA

OMPRAKASH S YADAV
SHIVPUJAN RAMRAJ YADAV
15/04/1972
PAN Card Account Number
ABDPYS443R


Signature



प व ल - ३
६९०२२०१०
१६/२०

14/09/2010

दुय्यम निबंधका

दस्त गोषवारा भाग-1

6:16:07 pm

सह दु.नि.पनवेल 3

पवेल3



दस्त क्र 9102/2010



9120



दस्ता क्रमांक : 9102/2010

दस्ताचा प्रकार : करारनामा

अनु क्र. पक्षकाराचे नाव व पत्ता पक्षकाराचा प्रकार छायाचित्र अंगठ्याचा ठसा

1	नाव अनुप नायडु पत्ता: घर/फ्लॅट नं. से 20, खारघर जिल्हा/रस्ता: इमारतीचे नाव: इमारत नं.: पेट/परतहात: शहर/गाव: तालुका: पिन: वेन नंबर:	लिहून घेणार वय 39 सही		
---	---	-----------------------------	--	---

2	नाव राधिका नायडु पत्ता: घर/फ्लॅट नं. / जिल्हा/रस्ता: इमारतीचे नाव: इमारत नं.: पेट/परतहात: शहर/गाव: तालुका: पिन: वेन नंबर:	लिहून घेणार वय 30 सही		
---	--	-----------------------------	---	--

3	नाव वै / क्रेटीव्ह इंटरप्रायजेस तर्फे भागीदार विठ्ठल जे घोषडा पत्ता: घर/फ्लॅट नं. से 7, खारघर जिल्हा/रस्ता: इमारतीचे नाव: इमारत नं.: पेट/परतहात: शहर/गाव: तालुका: पिन: वेन नंबर:	लिहून घेणार वय 42 सही		
---	--	-----------------------------	--	---

शानु
दुय्यम निबंधका, पनवेल-
(क्रमांक-3)

वजामोयल सेवे सोयी आगदपत्रे
कुळपुत्र्यासोने, सोयरी इलाकडी बनावट
आढवून आल्यास तांचा संपूर्ण जबाबदारी
दस्त निष्पादकाची राहिल.





~~पुस्तक क्र. 2
पुस्तक क्र. 1~~

~~पुस्तक क्र. 2
पुस्तक क्र. 1~~

~~पुस्तक क्र. 2
पुस्तक क्र. 1~~

~~पुस्तक क्र. 2
पुस्तक क्र. 1~~

~~पुस्तक क्र. 2
पुस्तक क्र. 1~~



~~पुस्तक क्र. 2
पुस्तक क्र. 1~~

~~पुस्तक क्र. 2
पुस्तक क्र. 1~~

~~पुस्तक क्र. 2
पुस्तक क्र. 1~~

पुस्तक क्र. 2
पुस्तक क्र. 1

~~पुस्तक क्र. 2
पुस्तक क्र. 1~~

पुस्तक क्र. 2
पुस्तक क्र. 1

पुस्तक क्र. 2
पुस्तक क्र. 1

पुस्तक क्र. 2

पुस्तक क्र. 2

